

कार्यावली

सोमवार, दिनांक ५ डिसेंबर, २०१६ रोजी दुपारी १२.०० वाजता
नागपूर येथील विधान भवनात सुरु होणाऱ्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या
सन २०१६ च्या पाचवे (हिवाळी) अधिवेशनाची कार्यावली.

- एक : सभापतींनी, सभापती-तालिका नामनिर्देशित करणे.
दोन : प्रश्नोत्तरे.
तीन : अध्यादेश सभागृहासमोर ठेवणे.
चार : सन २०१६-२०१७ च्या पुरवणी मागण्या सादर करणे व त्यावर चर्चा करणे.
पाच : सन २००९-१०, २०१०-११, २०११-१२ या वर्षांच्या अतिरिक्त खर्चाच्या मागण्या सादर करणे व त्यावर चर्चा करणे.
सहा : लोकलेखा समितीचा अहवाल सादर करणे.
सात : सार्वजनिक उपक्रम समितीचे अहवाल सादर करणे.
आठ : अंदाज समितीचे अहवाल सादर करणे.
नऊ : अनुसूचित जाती कल्याण समितीचा अहवाल सादर करणे.
दहा : विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचा अहवाल सादर करणे.
अकरा : पंचायती राज समितीचे अहवाल सादर करणे.
बारा : रोजगार हमी योजना समितीचा अहवाल सादर करणे.
तेरा : विधानपरिषद आश्वासन समितीचे अहवाल सादर करणे.
चौदा : मंत्र्यांनी कागदपत्रे सभागृहासमोर ठेवणे.
पंधरा : शासकीय विधेयके. (गत सत्रातील प्रलंबित)

विधानसभेने संमत केलेली खालील विधेयके विधानपरिषदेकडे प्रलंबित :-

- (१) "सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक २४ - महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन)(सुधारणा) विधेयक, २०१६"
- (२) "सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक २५ - महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (सुधारणा) विधेयक, २०१६"
- (३) "सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक २६ - महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०१६"
- (४) "सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक २७ - महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०१६"
- (५) "सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक २८ - मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०१६"
- (६) "सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक ३२ - महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विधेयक, २०१६"

- सोळा : इतर शासकीय कामकाज ज्याची सूचना नंतर देण्यात येईल.

- सतरा** : शोक प्रस्ताव.
- अठरा** : इतर प्रस्ताव.
- एकोणीस** : तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबींवर अल्पकालीन चर्चा- म.वि.प.नियम ९७ अन्वये.
- वीस** : तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबींकडे मंत्र्यांचे लक्ष वेधणे - म.वि.प.नियम १०१ अन्वये.
- एकवीस** : **अशासकीय विधेयके - विचारार्थ -**
- (१) सन २०१२ चे वि.प.वि.क्रमांक २ - महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन (सुधारणा) विधेयक, २०१२ - **श्री. रामनाथ मोते, वि.प.स. यांचे.**
 - (२) सन २०१३ चे वि.प.वि. क्रमांक ६ - महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन (सुधारणा) विधेयक, २०१३ - **श्री.रामनाथ मोते, वि.प.स. यांचे.**
 - (३) सन २०१३ चे वि.प.वि.क्रमांक ११ - बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०१३ - **श्री.कपिल पाटील, वि.प.स. यांचे**
 - (४) सन २०१४ चे वि.प.वि. क्रमांक ११ - मुंबई ग्रामपंचायत (सुधारणा) विधेयक, २०१४ - **श्री.अमरसिंह पंडित, वि.प.स. यांचे.**
 - (५) सन २०१४ चे वि.प.वि. क्रमांक १२ - महाराष्ट्र स्त्रियांची छेडछाड करण्यास प्रतिबंध करण्याबाबत विधेयक, २०१४ - **श्री.अमरसिंह पंडित, वि.प.स. यांचे.**
 - (६) सन २०१४ चे वि.प.वि. क्रमांक १३ - बियाणे (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०१४ - **श्री.अमरसिंह पंडित, वि.प.स. यांचे.**
 - (७) सन २०१४ चे वि.प.वि. क्रमांक १४ - महाराष्ट्र शेतकरी, कारागीर व भूमिहीन मजूर यांना निवृत्तीवेतन देण्याबाबत विधेयक, २०१४ - **श्री. अमरसिंह पंडित, वि.प.स. यांचे.**
 - (८) सन २०१४ चे वि.प.वि. क्रमांक १५ - कारागृहे (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०१४ - **श्री. अमरसिंह पंडित, वि.प.स. यांचे.**
 - (९) सन २०१४ चे वि.प.वि. क्रमांक १६ - महाराष्ट्र बेकारी निर्मूलन विधेयक, २०१४ - **श्री. अमरसिंह पंडित, वि.प.स. यांचे.**
 - (१०) सन २०१४ चे वि.प.वि. क्रमांक १७ - मुंबई दारुबंदी (सुधारणा) विधेयक, २०१४ - **श्री. अमरसिंह पंडित, वि.प.स. यांचे.**
 - (११) सन २०१४ चे वि.प.वि. क्रमांक १८ - हिंदू अज्ञानत्व व पालकत्व (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०१४ - **श्री. अमरसिंह पंडित, वि.प.स. यांचे.**
 - (१२) सन २०१४ चे वि.प.वि. क्रमांक १९ - महाराष्ट्र हिंसाचार व लैंगिक गुन्ह्यांना प्रवृत्त करणाऱ्या जाहिराती व जाहिरात-फलक लावण्यास प्रतिबंध करण्याबाबत विधेयक, २०१४ - **श्री. अमरसिंह पंडित, वि.प.स. यांचे.**
 - (१३) सन २०१४ चे वि.प.वि. क्रमांक २० - भ्रष्टाचार प्रतिबंध (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०१४ - **श्री. अमरसिंह पंडित, वि.प.स. यांचे.**
 - (१४) सन २०१४ चे वि.प.वि. क्रमांक २१ - महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) (सुधारणा) विधेयक, २०१४ - **श्री. अमरसिंह पंडित, वि.प.स. यांचे.**

- (१५) सन २०१४ चे वि.प.वि. क्रमांक २२ - फौजदारी प्रक्रिया संहिता (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०१४ - श्री. अमरसिंह पंडित, वि.प.स. यांचे.
- (१६) सन २०१४ चे वि.प.वि. क्रमांक २३ - बाल कामगार (प्रतिबंध आणि विनियमन) (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०१४ - श्री. अमरसिंह पंडित, वि.प.स. यांचे.
- (१७) सन २०१५ चे वि.प.वि.क्रमांक १ - महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (सुधारणा) विधेयक, २०१५ - श्री.संजय दत्त, वि.प.स. यांचे.
- (१८) सन २०१५ चे वि.प.वि.क्रमांक २ - महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन (सुधारणा) विधेयक, २०१५ - श्री.संजय दत्त, वि.प.स. यांचे.
- (१९) सन २०१५ चे वि.प.वि.क्रमांक १४ - महाराष्ट्र राज्य विशेष मागास प्रवर्ग-अ (एसबीसी-ए) करिता (राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे किंवा पदांचे) आरक्षण विधेयक, २०१५ - श्री.शरद रणपिसे, वि.प.स. यांचे
- (२०) सन २०१५ चे वि.प.वि.क्रमांक १५ - महाराष्ट्र राज्य लोकसेवा (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती), भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग आणि इतर मागासवर्ग यांच्यासाठी आरक्षण) (सुधारणा) विधेयक, २०१५ - श्री.शरद रणपिसे, वि.प.स. यांचे
- (२१) सन २०१६ चे वि.प.वि.क्रमांक २ - महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध (सुधारणा) विधेयक, २०१६ - श्री. ख्वाजा बेग, वि.प.स. यांचे.

बावीस : अशासकीय ठराव (म.वि.प. नियम १०२).

श्री. अमरसिंह पंडित, वि.प.स. यांचे ठराव क्रमांक १, ७, १३, १४ व १५

- (१) “राज्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय शासनाने जाहीर करणे, त्यानुसार नगर पंचायती व पालिकांची निर्मिती होणे, यामुळे नगरपालिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणे, राज्यातील प्रत्येक विभागीय स्तरावर नगरपालिका प्रशासन सक्षमपणे चालविण्यासाठी विभागीय स्तरावर नगरपालिका आयुक्तालय स्थापन करावे, अशी शिफारस विधान परिषद शासनास करित आहे.”
- (७) “राज्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम आणि शिस्त निर्माण व्हावी यादृष्टीने राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयात एन.सी.सी. चा अभ्यासक्रम किंवा त्या धर्तीवर एम.सी.सी. चा अभ्यासक्रम अनिवार्य करावा व प्रत्येक शाळा, महाविद्यालयात त्याचे शिक्षण सर्व विद्यार्थ्यांना अनिवार्य करावे, अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करित आहे.”
- (१३) “सामुहिक विवाह सोहळ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून अशा सामुहिक विवाह सोहळ्यात विवाहबध्द होणाऱ्या सर्वधर्मीय दाम्पत्यांना तसेच असे सामुहिक विवाह सोहळे आयोजित करणाऱ्या सेवाभावी संस्थांना पुरेसे अर्थसहाय्य तसेच अनुदान देण्याची योजना शासनाने त्वरीत आखावी, अशी शिफारसही विधान परिषद शासनास करित आहे.”
- (१४) “राज्यात विशेषतः मराठवाड्यात सतत निर्माण होणारा भीषण दुष्काळ आणि तीव्र पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेता दुष्काळ निवारणार्थ मराठवाड्यात शाश्वत सिंचन अभियान सुरु करून

मराठवाड्यातील सिंचनाचा जल आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मराठवाड्यासाठी सक्षम जल आयुक्तालय सुरु करावे, अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे.”

- (१५) ”राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील सर्व गावे बारमाही वाहतुकीस योग्य व्हावीत, नद्या, नाले व मोऱ्या यांच्यावरील पुलांची बांधकामे व दुरुस्ती करून ग्रामीण भागातील रस्ते वाहतुकी योग्य करण्यासाठी धडक योजना शासनाने हाती घ्यावी आणि जिल्हा स्तरावर रस्त्याच्या अंतराच्या प्रमाणात ग्रामीण रस्त्याच्या दुरुस्ती आणि मजबुतीकरणासाठी निधी उपलब्ध करावा अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे.”

श्री. जयवंतराव जाधव, वि.प.स. यांचे ठराव क्रमांक २, ४, ५ व ६

- (२) महाराष्ट्र राज्यातील न्यायालयामधील कामकाज इंग्रजी भाषेत केले जात आहे. मात्र सदरहू कामकाज मराठी या मातृभाषेतून करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाची प्राधिकृत भाषा मराठी करण्यासाठी भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद ३४८(२) नुसार आवश्यक कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आग्रही भूमिका घ्यावी, अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे.
- (४) राज्याच्या सुवर्ण चतुष्कोनातील नाशिक हे एक महत्वाचे शहर असल्याने शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागाचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. त्यामुळे येथील पायाभूत सुविधांचा नियोजनबद्ध विकास होण्यासाठी एमएमआरडीए मुंबई, नागपूर सुधार प्रन्यास व पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर ‘नाशिक क्षेत्र विकास प्राधिकरण’ स्थापन करून या प्राधिकरणाला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे.
- (५) मुंबई विद्यापीठाचे ‘वीरमाता जिजाऊ मुंबई विद्यापीठ’ सोलापूर विद्यापीठाचे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ’ तर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे ‘बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ’ असे नामविस्तार करण्याची राज्यातील जनतेची मागणी असल्यामुळे राज्य शासनाने या विद्यापीठांचा नामविस्तार करण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे.
- (६) “महाराष्ट्र गुजरात सीमेवरील महाराष्ट्राच्या पाणलोट क्षेत्रातील काही पाणी दमणगंगा— पिंजाळ आणि पार—तापी—नर्मदा या नदी जोड प्रकल्पांद्वारे गुजरातला दिले जाणार आहे. मात्र महाराष्ट्राच्या पाणलोट क्षेत्रातील संपूर्ण पाण्यावर महाराष्ट्राचा हक्क अबाधित राहण्यासाठी राज्य शासनाने आवश्यक कार्यवाही करावी, अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे.”

श्री. नरेंद्र पाटील, वि.प.स. यांचे ठराव क्रमांक ८, ९, १०, ११ व १२

- (८) राज्यात विशेषतः ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग, या जिल्ह्यांच्या किनारपट्टीवरील अनेक गावाच्या संरक्षणासाठी हजारो किलोमीटर लांबीचे बांधण्यात आलेले धूप प्रतिबंध बंधारे दरवर्षी अनेक वेळा फुटल्यामुळे समुद्राचे खारे पाणी जमिनीत शिरून शेतीच्या मालमत्तेचे, झाडांचे व शेतीचे होणारे नुकसान, दिवसेंदिवस समुद्राच्या आक्रमणाची वाढती तीव्रता व परिणामी लोकांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात होत असलेले नुकसान लक्षात घेता समुद्राच्या वाढत्या अतिक्रमणाचा

गंभीर स्वरूपाचा धोका निर्माण होऊ नये यासाठी शासनाने या पाचही जिल्ह्यांतील गावांच्या संरक्षणासाठी नियोजनबद्ध व कालबद्ध कार्यक्रम आखून त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे.

- (९) राज्यात विशेषतः शहरातील जीवनावश्यक वस्तूंच्या बेसुमार वाढत चाललेल्या किंमती, त्यावर नियंत्रण ठेवण्यास शासनास आलेले अपयश, ऐन सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून या वस्तूंची बेसुमार भाववाढ करण्याची व्यापारी वर्गात निर्माण झालेली प्रवृत्ती, सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा, त्यामुळे जनतेवर पडत असलेला आर्थिक ताण, या सर्व गोष्टींचा सर्वंकष विचार करून जीवनावश्यक वस्तूंचे योग्य व स्वस्त दराने वितरण करण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक बळकट करून स्थिर भाव योजना आखावी, अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे.
- (१०) राज्यातील शेतक-यांना शेती व्यवसायासाठी लागणारी रासायनिक खते, अवजारे, किटकनाशके यांच्या किंमतीमध्ये सतत होणारी वाढ, तसेच शेतक-यांना शेतीमालाचे न परवडणारे भाव विचारात घेता, उत्पादन खर्चावर आधारित असे शेतीमालाचे भाव शेतक-यांना मिळण्याच्यादृष्टीने राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आग्रही भूमिका घ्यावी, अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे.
- (११) राज्यात तालुक्याच्या ठिकाणी सर्व शासकीय कार्यालये एकाच प्रशासकीय इमारतीत असावीत, जेणेकरून तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या कामासाठी वेगवेगळ्या कार्यालयात जाण्यासाठी पायपीट करावी लागणार नाही व आर्थिक भुर्दंडही सोसावा लागणार नाही, यासाठी शासनाने योजनाबद्ध कार्यक्रम आखून त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे.
- (१२) राज्यातील अनेक नद्यांच्या परिसरात रासायनिक कारखाने, साखर कारखाने व अनेक प्रकारचे उद्योग उभारण्यात आले असून या कारखान्यांतील तसेच नदीकाठच्या गावातील प्रदूषित सांडपाणी नदीत सोडण्यात येणे, नदीकाठावरील अनेक गावांमध्ये विशेषतः कोकण व पश्चिम महाराष्ट्रात नद्यांचे पाणी पिण्यास अयोग्य झाल्यामुळे रहिवाश्यांच्या आरोग्यावर आणि शेतकरी, बागायतदार तसेच मच्छिमार बांधवांच्या जीविकेच्या साधनांवर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेता राज्यांतील जलप्रदूषण समस्येवर उपाय शोधून जलप्रदूषणास प्रभाविरीत्या आळा घालण्यासाठी शासनाने कडक उपाययोजना करावी, अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे.

श्री. जयंत पाटील, वि.प.स. यांचे ठराव क्रमांक १६, १७, १८, १९ व २०

- (१६) “राज्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय शासनाने जाहीर करणे, त्यानुसार नगरपंचायती व नगरपालिकांची निर्मिती होणे, त्यामुळे नगरपालिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणे, राज्यातील प्रत्येक विभागीय स्तरावर नगरपालिका प्रशासन सक्षमपणे चालविण्यासाठी विभागीय स्तरावर नगरपालिका आयुक्तालय स्थापन करावे, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे”
- (१७) “राज्यातील खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर होत असलेली पिछेहाट लक्षात घेता क्रीडा क्षेत्राचा सर्वांगिन विकास होण्याकरीता व दर्जेदार खेळाडू तयार करण्यासाठी तालुकास्तरावर क्रीडा प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात यावीत व त्यासाठी प्रशिक्षित मार्गदर्शक नेमण्यात यावेत व अशा केंद्रावर

अद्ययावत साहित्य व आर्थिक सहाय्य देण्यात यावे, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे”

- (१८) “राज्यात विशेषतः ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हयांच्या किनारपट्टीवरील अनेक गावांच्या संरक्षणासाठी हजारो किलोमीटर लांबीचे बांधण्यात आलेले धूप प्रतिबंध बंधारे दरवर्षी अनेक वेळा फुटल्यामुळे समुद्राचे खारे पाणी शेत जमिनीत शिरून शेतीचे व झाडांचे सतत होणारे नुकसान, दिवसेंदिवस समुद्राच्या आक्रमणाची वाढती तीव्रता व परिणामी लोकांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात होत असलेले नुकसान लक्षात घेता समुद्राच्या वाढत्या अतिक्रमणाचा गंभीर स्वरूपाचा धोका निर्माण होऊ नये यासाठी शासनाने या चारही जिल्हयांतील किनारपट्टीवरील गावांच्या संरक्षणासाठी नियोजनबद्ध व कालबद्ध कार्यक्रम आखून त्वरीत अंमलबजावणी करावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.”
- (१९) “राज्यात ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना देखभालीसाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या नळ पाणी पुरवठा योजना निधी अभावी बंद पडतात, व्यवस्थापन नीट होत नाही, त्यामुळे देखभाल व व्यवस्थापन सुरळीत होण्यासाठी शासनाने या सर्व नळ पाणी पुरवठा योजना स्वतंत्र महामंडळाकडे सोपवाव्यात, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.”
- (२०) “राष्ट्रीय स्तरावर भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा व तत्सम विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इतर राज्याच्या तुलनेत या राज्यातील विद्यार्थ्यांचे अत्यल्प प्रमाण लक्षात घेता हे प्रमाण वाढविण्यासाठी व उमेदवारांची अद्ययावत व योग्य पद्धतीने पूर्वतयारी करून घेण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचे दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.”

प्रा. अनिल सोले वि.प.स. यांचा ठराव क्रमांक २१

- (२१) “राज्यातील औद्योगिक वसाहती व कारखान्यांचे वाढते प्रमाण, त्यामुळे बहुतांश जिल्ह्यात वायू प्रदूषण व जल प्रदूषणाची निर्माण झालेली समस्या, कोळसाखाणी पासून होत असलेले प्रदूषण, लहान मोठे उद्योजक त्यात थर्मल पॉवर स्टेशन, एम.आय.डी.सी तील उद्योग, सिमेंट कारखाने, पेपर मिल, यापासून होत असलेले प्रदूषण, उद्योजक करारनामा करूनही देखील नियम पाळत नसणे, विशेषतः ज्या भागात दुर्मिळ वनसंपदा तसेच वन्यजीवांचे वास्तव्य आहे त्या भागात कोळसा खाणीसाठी परवानगी देण्याचे चाललेले प्रकार, त्यामुळे वन व वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येणे, त्यातच शासनाला अपुऱ्या साधनसामुग्रीमुळे प्रदूषणास आळा घालण्याकरिता येत असलेले अपयश, परिणामी जनतेच्या आरोग्याचा निर्माण झालेला प्रश्न, यावर नियंत्रण ठेवण्याकरिता शासनाने विशेष यंत्रणा निर्माण करावी, तसेच पर्यावरणाचा होणारा -हास लक्षात घेता आरक्षित वनांच्या ठिकाणी देण्यात आलेले कोलब्लॉक्स रद्द करावे. अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे.”

श्री. किरण पावसकर, वि.प.स. यांचे ठराव क्रमांक २३, २४, २५, २६ व २७

- (२३) कोकणातील विशेषतः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे व पालघर या पाच जिल्ह्यांसाठी एक स्वतंत्र मत्स्य विद्यापीठ स्थापन करून त्यात मत्स्य व्यवसायविषयक विविध अभ्यासक्रम अंतर्भूत करावेत, अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे.

- (२४) राज्यातील खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर होत असलेली पिछेहाट लक्षात घेता क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास होण्याकरिता व दर्जेदार खेळाडू तयार करण्यासाठी तालुकास्तरावर क्रीडा प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात यावीत व त्यासाठी प्रशिक्षित मार्गदर्शक नेमण्यात यावेत व अशा केंद्रांना अद्ययावत साहित्य व आर्थिक सहाय्य देण्यात यावे, अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे.
- (२५) राज्यात राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात होत असलेले अपघात, अपघातस्थळी अपघातग्रस्तांवर उपचार करण्यासाठी राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून शासकीय रुग्णालय नसणे, या अपघातग्रस्तांवर उपचार करण्यासाठी लहान-लहान उपचार केंद्रे सुरु करण्याची नितांत गरज, सदरची उपचार केंद्रे सुरु झाल्यास तेथे वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्सस व इतर कर्मचारी यांची नेमणूक केली गेली तर सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळून राज्यातील बेरोजगारी दूर होण्यास मदत होईल. तसेच अपघातग्रस्तांवर वेळीच उपचार होतील, म्हणून राज्यमार्ग व राष्ट्रीय महामार्गावर ५० कि.मी. अंतरावर प्रत्येक ठिकाणी एक-एक उपचार केंद्र उघडण्यात यावे, अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे.
- (२६) राज्यात पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी व पर्यटकांसाठी अन्य आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देऊन त्या ठिकाणी मार्गदर्शक नेमण्याबाबत व त्यायोगे तेथील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी तसेच या सर्व पर्यटन स्थळांचे महत्व कायम राखण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने खास उपाययोजना करावी, अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे.
- (२७) राज्यात सुशिक्षित बेरोजगारांचे वाढते प्रमाण व त्यांच्यात रोजगाराअभावी निर्माण झालेले वैफल्याचे व असंतोषाचे वातावरण लक्षात घेता बेरोजगारी समस्या परिणामाकारक पध्दतीने सोडविण्यासाठी सेवायोजन आणि रोजगार व स्वयंरोजगार कार्यालये अधिक कार्यक्षम करण्यासाठी तसेच संबंधित प्रश्नावर उपाययोजना सुचविण्यासाठी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांची एक संयुक्त समिती स्थापन करण्यांत यावी, अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे

श्रीमती विद्या चव्हाण, वि.प.स. यांचे ठराव क्रमांक ३० व ३१

- (३०) "राज्यात ज्याप्रमाणे जिल्हापरिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायती यांचे विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांना सादर करण्यात येत असलेले वार्षिक प्रशासन अहवाल व मुख्य लेखा परिक्षक व स्थानिक निधी लेखा यांचे महाराष्ट्राच्या लेख्यावरील लेखापरिक्षा पुनर्विलोकन अहवाल तपासण्यासाठी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहाची "पंचायती राज समिती" गठीत करण्यात आली आहे, त्याच धर्तीवर राज्यातील महानगरपालिका तसेच अ,ब व क वर्गातील नगरपालिका व नगरपरिषदांचे वार्षिक प्रशासन अहवाल व लेखा अहवालाची तपासणी करण्यासाठी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांची महानगरपालिका अ, ब, व क वर्ग नगरपरिषदा व नगरपंचायतीची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल सभागृहाला सादर करण्यासाठी विधानमंडळाची समिती गठीत करण्यात यावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे."
- (३१) "केंद्र सरकारचे हवामान खाते आणि त्यांच्या वेधशाळा नैऋत्य मान्सून पावसाचा अंदाज वर्तविण्याचे काम करते, मान्सून पाऊस सुरु होण्याच्या हवामान खात्याने आधी तारखा जाहीर करणे, मान्सूनचा पाऊस त्या तारखांना राज्यात सुरु न होणे, त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीची येणारी

वेळ, मुंबईतील हवामान खात्याने पाऊस पडण्याची दिलेली तारीख आणि पुणे वेधशाळेने दिलेल्या तारखेत फरक असणे, पाऊस आणि इतर हवामानाचा विकसीत देशात देण्यात येणारा अचूक अंदाज, त्यासाठी वापरण्यात येणारे आधुनिक तंत्रज्ञान, यासाठी हवामानाचा अचूक अंदाज शेतकऱ्यांना देण्यासाठी राज्य शासनाने आधुनिक तंत्रज्ञान वापरून परिपूर्ण विस्तारित व्यवस्था निर्माण करण्याची शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे”

श्री. हेमंत टकले, वि.प.स. यांचे ठराव क्रमांक ३५, ३६, ३७, ३८ व ३९

- (३५) राज्यातील दूरदर्शन तसेच केबल नेटवर्कद्वारा प्रसारित होणाऱ्या विविध चॅनेलद्वारा अश्लील व हिंसाचारी चित्रपट, जाहिराती व विविध विषयांवरील मालिका सर्रासपणे प्रसारित केल्या जातात, परिणामी तरुणांपिढीवर व बालमनावर त्यांचे होणारे दुष्परिणाम व वाढते लैंगिक गुन्हे लक्षात घेता या सर्व वाहिन्यांवरील अश्लील कार्यक्रमांवर तात्काळ बंदी घालावी, यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे तात्काळ पाठपुरावा करावा, अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे.
- (३६) राज्यातील शेतकऱ्यांना शेती व्यवसायासाठी लागणारी रासायनिक खते, अवजारे, किटकनाशके यांच्या किंमतीमध्ये सतत होणारी वाढ, तसेच शेतकऱ्यांना शेतीमालाचे न परवडणारे भाव विचारात घेता, उत्पादन खर्चावर आधारित असे शेतीमालाचे भाव शेतकऱ्यांना मिळण्याच्यादृष्टीने राज्य शासनाने आग्रही भूमिका घ्यावी, अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे.
- (३७) राज्यातील महिला व बालविकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या शेकडो वसतीगृहात निवास करून अध्ययनाचे काम करीत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण, सकस आहार व आरोग्य विषयक सुविधा मिळत नसल्यामुळे त्यांचा शारिरीक व बौद्धिक विकास खुंटत असल्याने ह्या विद्यार्थ्यांना आवश्यक त्या परिपूर्ण सुविधा मिळण्यासाठी शासनाने कालबद्ध कार्यक्रम आखावा, अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे.
- (३८) राज्यातील बहुसंख्य गावात विशेषतः उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची भासत असलेली भीषण पाणी टंचाई, तसेच विविध कारणामुळे बंद पडलेल्या अनेक पाणी पुरवठा योजना व त्यांच्या देखभालीत होणारी कुचराई, परिणामी ग्रामीण जनतेचे पिण्याच्या पाण्यासाठी होणारे हाल विचारात घेता टंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी शासनाने एक खास कार्यक्रम आखावा व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे.
- (३९) राज्यातील धार्मिक स्थळांच्या व तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविकांची होणारी अफाट गर्दी, परंतु धार्मिक स्थळी व तिर्थक्षेत्राकडे लाखोच्या संख्येने येणाऱ्या भाविकांना स्थानिक प्रशासनाकडून योग्य त्या सर्वसामान्य प्राथमिक सोयी-सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात नसणे, परिणामी दर्शनाच्यावेळी चेंगराचेंगरीत शेकडो भाविकांना मृत्यू येणे, तसेच अनेक जण गंभीर जखमी होणे, या घटना क्लेशदायक असल्याने आता यापुढे राज्यातील धार्मिक स्थळांच्या, तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी शासनाने योग्य सुविधांचे नियोजन करण्याची नितांत आवश्यकता विचारात घेवून योजना आखाव्यात व त्यांची अंमलबजावणी करण्यांत यावी, अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे

श्री. धनंजय मुंडे, वि.प.स. यांचे ठराव क्रमांक ४०, ४१, ४२, ४३ व ४४

- (४०) “कारवार, बेळगाव, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र राज्य असावे, हे मराठी माणसाचे स्वप्न अद्याप

अपूर्ण आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्कारलेल्या महाराष्ट्रवीरांच्या लढ्याला अंतिम व निर्णायक स्वरूप देण्याची गरज आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश मिळून बनलेले हे महाराष्ट्र राज्य अखंड रहावे, तसेच या अखंड महाराष्ट्र राज्यास बेळगाव, कारवार, निपाणीसह मराठीभाषिकबहुल इतर प्रदेशही जोडण्यात यावेत, अशी स्पष्ट व आग्रही भूमिका राज्य शासनाने केंद्र सरकारकडे मांडावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.”

- (४१) “राज्यातील मराठवाडा व विदर्भ औद्योगिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या इतर विभागांच्या तुलनेत मागासलेले विभाग असल्याने या भागांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या परळी-बीड-अहमदनगर रेल्वेमार्गाचे काम कालबद्धरितीने पुढील ३ वर्षात पूर्ण करणे, या भागासाठी उपयुक्त ठरतील अशा नांदेड-किनवट-यवतमाळ-नागपूर, सोलापूर-उस्मानाबाद-बीड-औरंगाबाद-जळगाव या नवीन रेल्वे मार्गाच्या कामाचा सर्व्हे करून त्वरीत ५०% राज्य शासनाच्या आर्थिक सहभागासह मंजूर करून घेण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आग्रह धरावा, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे. “
- (४२) “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रातील महान कार्याचा विचार करता त्यांचे छायाचित्र भारतीय चलनी नोटांवर छापण्याचा राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आग्रह धरावा. अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे. “
- (४३) “राज्यातील स्त्री-भ्रूण हत्यांचे प्रमाण वाढत असल्यामुळे भविष्यात सामाजिक दरी निर्माण होण्याची शक्यता असणे, स्त्री-भ्रूण हत्यांचे प्रमाण रोखण्यासाठी आणि मुला-मुलींचा जन्मदर समान पातळीवर रहावा, यासाठी शासनाने स्त्री-भ्रूण हत्या विरोधी कायदा अधिक कडक करून स्त्री-भ्रूण हत्या करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे. “
- (४४) “राज्यातील ऊसतोड कामगार ऊस तोडणीसाठी वर्षातील ८ महिने घराबाहेर राहत असल्यामुळे व त्यांच्यासोबत त्यांचे संपूर्ण कुटुंबही ऊस तोडणीसाठी स्थलांतरित होत असल्यामुळे त्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. या ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यात ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी निवासी शाळा सुरु कराव्यात, ऊसतोडणी कामगारांच्या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी शासकीय वसतीगृहांमधून निवासाची व भोजनाची व्यवस्था करावी, तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या धर्तीवर ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना शाळा, महाविद्यालयांमार्फत शिष्यवृत्ती व शुल्क सवलत देण्यात यावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.”

अॅड. जयदेव गायकवाड, वि.प.स. यांचे ठराव क्रमांक ४७, ४८, ४९ व ५०

- (४७) राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांचे व पदवीधरांचे वाढते प्रमाण व त्यांच्यात रोजगाराअभावी निर्माण झालेले वैफल्याचे व असंतोषाचे वातावरण लक्षात घेता बेरोजगारांची समस्या परिणामकारक पध्दतीने सोडविण्यासाठी सेवायोजन आणि रोजगार कार्यालये अधिक कार्यक्षम करण्यासाठी तसेच संबंधित प्रश्नावर उपाययोजना सुचविण्यासाठी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांची एक संयुक्त समिती स्थापन करण्यात यावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.
- (४८) राज्यातील महिला व बालविकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या शेकडो वसतीगृहात निवास करून अध्ययनाचे काम करीत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण, सकस आहार व

आरोग्य विषयक सुविधा मिळत नसल्यामुळे त्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास खुंटत असल्याने या विद्यार्थ्यांना आवश्यक त्या परिपूर्ण सुविधा मिळण्यासाठी शासनाने कालबद्ध कार्यक्रम आखावा, अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे.

- (४९) शासनातर्फे राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळा वा महाविद्यालयामार्फत स्कॉलरशिप व शुल्क सवलत दिली जाते त्याच धर्तीवर राज्यातील अल्पभूधारक शेतकरी कुटूंबातील पाल्यांना शाळा व महाविद्यालयामार्फत स्कॉलरशिप व शुल्क सवलत देण्यात यावी, अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे
- (५०) राज्यातील दूरदर्शन तसेच केबल नेटवर्कद्वारा प्रसारित होणाऱ्या विविध चॅनलद्वारा अश्लील व हिंसाचारी चित्रपट, जाहिराती व विविध विषयांवरील मालिका सर्रासपणे प्रसारित केल्या जातात, परिणामी तरुणपिढीवर व बालमनावर त्यांचे होणारे दुष्परिणाम व वाढते लैंगिक गुन्हे लक्षात घेता या सर्व वाहिन्यांवरील अश्लील कार्यक्रमांवर तात्काळ बंदी घालावी यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे तात्काळ पाठपुरावा करावा, अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे.

आर्कि. अनंत गाडगीळ, वि.प.स. यांचे ठराव क्रमांक ५३, ५४ व ५५

- (५३) राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांचे व पदवीधरांचे वाढते प्रमाण व त्यांच्यात रोजगाराअभावी निर्माण झालेले वैफल्याचे व असंतोषाची वातावरण लक्षात घेता बेरोजगारांची समस्या परिणामकारक पध्दतीने सोडविण्यासाठी सेवायोजन आणि रोजगार कार्यालये अधिक कार्यक्षम करण्यासाठी तसेच संबंधित प्रश्नावर उपाययोजना सुचविण्यासाठी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांची एक संयुक्त समिती स्थापन करण्यात यावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.
- (५४) राज्यातील महिला व बालविकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या शेकडो वसतीगृहात निवास करून अध्ययन करीत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण, सकस आहार व आरोग्य विषयक सुविधा मिळत नसल्यामुळे त्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास खुंटत असल्याने या विद्यार्थ्यांना आवश्यक त्या परिपूर्ण सुविधा मिळण्यासाठी शासनाने कालबद्ध कार्यक्रम आखावा, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.
- (५५) राज्यातील खेळांडूची राष्ट्रीय स्तरावर होत असलेली पिछेहाट लक्षात घेता क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास होण्याकरीता व दर्जेदार खेळाडू तयार करण्याकरिता तालुकास्तरावर क्रीडा प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात यावीत व त्यासाठी प्रशिक्षित मार्गदर्शक नेमण्यात यावेत व अशा केंद्रांना अद्ययावत साहित्य व आर्थिक सहाय्य देण्यात यावे, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.

श्री. शरद रणपिसे वि.प.स. यांचे ठराव क्रमांक ५६ व ५७

- (५६) चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी लागू करण्याचा घेण्यात आलेला निर्णय, या निर्णयाची जनमानसांत उमटलेली समाधानाची भावना, दारुच्या व्यसनामुळे व्यसनाधीन व्यक्तींचे उध्वस्त झालेले संसार, या व्यसनामुळे तरुण पिढी वाममार्गाला जात असल्याचे दिसून येणे, त्यांना त्यापासून परावृत्त करणे अशक्य असल्याचेही दिसून येणे, त्यामुळे या पिढीचे भवितव्य अंधःकारमय होणे, यावर उपाय म्हणून संपूर्ण राज्यात दारुबंदी धोरण अंमलात आणावे अशी समाजाच्या विविध स्तरातून होत असलेली मागणी, या बाबी विचारात घेता संपूर्ण राज्यात दारुबंदी धोरण राबविण्यात यावे, अशी

शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.

- (५७) राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर यासह बहुसंख्य शहरांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असणे, या शहरांच्या विविध भागात दर दिवशी वाढत असलेले कचऱ्याचे ढिग, कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याची महानगरपालिकांकडील यंत्रणा अपुरी व कालबाह्य झालेली असणे, शहरांतील भागात साठणाऱ्या या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात महानगरपालिकांना येत असलेले अपयश, कचऱ्याच्या ढिगांमुळे अनेक भागात रोगराई पसरून नागरिकांच्या आरोग्यास निर्माण झालेला धोका, महानगरपालिकांनी यावर परिणामकारक उपाययोजना आखण्याची आवश्यकता असतानाही त्यांचेकडून तशी कार्यवाही न होणे, नागरिकांच्या आरोग्याशी हा प्रश्न निगडीत असल्यामुळे शासन स्तरावरून यात लक्ष घालण्याची आवश्यकता विचारात घेता कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी परिणामकारक व कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावेत, असे आदेश सर्व महानगरपालिकांना शासनाने द्यावेत व त्यानुसार परिणामकारक अंमलबजावणी होते किंवा कसे याचा आढावा घेण्यासाठी शासनस्तरावर उच्चस्तरीय यंत्रणा निर्माण करण्यात यावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.

श्री. संजय दत्त, वि.प.स. यांचे ठराव क्रमांक ५८, ५९, ६०, ६१ व ६२

- (५८) राज्यातील पोलीसांना २४ तासांहून अधिक तास काम करावे लागत असल्यामुळे त्यांच्यावर दिवसेंदिवस कामाचा ताण वाढणे, तसेच पुरेशी शासकीय निवासस्थाने उपलब्ध नसल्यामुळे अनेक पोलीसांना भाड्याच्याच घरात राहावे लागत असणे, शासकीय निवासस्थानांची अत्यंत दुरवस्था असणे, कामाचा ताण, गृहनिर्माणाचा प्रश्न, यामुळे पोलीसांमध्ये निर्माण होत असलेले तणावाचे व नैराश्याचे वातावरण, परिणामी त्यांच्यावर मानसिक ताण वाढत असून त्यांच्यात आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असणे, पोलीसांच्या कार्यक्षमतेचा सर्वकष विचार होऊन त्यांच्या कामाचे तास, एक साप्ताहिक सुट्टी, निवासस्थाने इत्यादी मूलभूत समस्यांबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्यादृष्टीने शासनाने ठोस उपाययोजना करावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.
- (५९) राज्यातील धार्मिक स्थळांच्या व तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविकांची होणारी अफाट गर्दी, परंतु धार्मिक स्थळी व तिर्थक्षेत्रांकडे लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांना स्थानिक प्रशासनाकडून योग्य त्या सर्वसामान्य प्राथमिक सोयी-सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात नसणे, परिणामी दर्शनाच्यावेळी चेंगराचेंगरीत शेकडो भाविकांचा मृत्यू होणे, यामध्ये अनेक जण गंभीर जखमी होणे, त्यामुळे राज्यातील धार्मिक स्थळांच्या, तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी शासनाने योग्य सुविधांचे नियोजन करून त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.
- (६०) मुंबई शहरामध्ये अत्यंत मोठ्याच्या जागेवर असलेल्या अनेक खाजगी मिलमालकांच्या तसेच राष्ट्रीयकृत कापड गिरण्या बंद पडल्यानंतर गिरण्या ज्या ठिकाणी होत्या, त्या ठिकाणी गगनचुंबी इमारती, मॉल, खाजगी कंपन्यांच्या इमारती बांधण्यात येणे, परंतु सदर जुन्या गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या कामगार व त्यांच्या कुटूंबियांना मात्र गिरण्यांच्या जागी उभ्या राहणाऱ्या इमारतींमध्ये राहण्याच्या जागा देण्यात न येणे, तसेच मॉल, कार्यालय यामध्ये नोकऱ्यासुद्धा न मिळणे, गिरणीच्या जमिनीपैकी विहित हिस्सा महानगरपालिका, म्हाडा यांना द्यावयाचा असताना अनेक मालकांनी जमिनी म्हाडा व महानगरपालिकेस न देणे, ६७,००० घरे गिरणी कामगारांकरिता बांधणार असे आश्वासन शासनाकडून देण्यात येणे, तथापि, बांधलेली ६९०० घरे गिरणी कामगारांना वितरीत करण्याबाबत आणि उर्वरित ६०,००० घरे बांधण्याबाबत शासनाकडून कोणताही खुलासा न होणे,

तसेच गिरण्यांच्या चाळीत राहणाऱ्या कामगारांना ३०० चौ.फूटाच्या खोल्या देखील न मिळणे, गेल्या १० वर्षांत अनेक कामगार मृत होणे. वर्षानुवर्षे गिरण्यांमध्ये काम केलेल्या कामगारांना गिरण्यांच्या जागेवर घरे देण्याची मागणी शासनाकडे तसेच म्हाडाकडे अनेक वर्षांपासून केली जात असणे. म्हणून मुंबईतील गिरणी कामगारांना घरे देण्याच्या दृष्टीने शासनाने विहित कालमर्यादेचा कार्यक्रम आखून त्याची ठोस अंमलबजावणी करावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.

- (६१) मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या अकार्यक्षमतेमुळे जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींची वेळीच दुरुस्ती होत नसल्याने ऐन पावसाळ्यात इमारती कोसळून जीवित व वित्त हानी होण्याचे वाढत असलेले प्रमाण, तसेच इमारतींच्या पुनर्रचनेची खोळंबलेली अनेक कामे, त्यातून मोठ्या प्रमाणात होत असलेला भ्रष्टाचार, त्यामुळे रहिवाशात पसरलेला तीव्र असंतोष, या संदर्भात साकल्याने विचार करून त्यावर परिणामकारक उपाययोजना सुचविण्यासाठी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांची एक संयुक्त समिती नेमण्यात यावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.
- (६२) राष्ट्रीय स्तरावर भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा, भारतीय वन सेवा, तसेच राज्य स्तरावरील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश परिक्षा, लोकसेवा आयोग व तत्सम विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत या राज्यातील विद्यार्थ्यांचे अत्यल्प प्रमाण लक्षात घेता हे प्रमाण वाढविण्यासाठी व उमेदवारांची अद्ययावत व योग्य पध्दतीने पूर्वतयारी करून घेण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचे दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.

श्री. अशोक ऊर्फ भाई जगताप, वि.प.स. यांचे ठराव क्रमांक ६३, ६४, ६५, ६६ व ६७

- (६३) राज्यात महिला व मुलींवर होणारे अत्याचार व त्यामध्ये त्यांचे होणारे मृत्यू विचारात घेता महिलांवरील अत्याचारांबाबतचे खटले विनाविलंब निकालात काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र न्यायालये स्थापन करण्यात यावीत, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.
- (६४) राज्यातील उद्योग जगतात मोठ्या प्रमाणावर स्थानिक भूमीपुत्रांना रोजगार उपलब्ध न होणे, उद्योगांमध्ये भूमीपुत्रांची संख्या नगण्य असल्याने राज्यात बेरोजगारांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढणे, राज्यातील सेवायोजन कार्यालयांमध्ये लाखो तरुणांनी नोकरीसाठी केलेली नोंद, उद्योगांमध्ये भूमीपुत्रांना नोकऱ्या देण्यास शासन अपयशी ठरल्याने राज्यातील सुशिक्षित तरुणांमध्ये पसरलेले नैराश्य, राज्यातील बेरोजगार भूमीपुत्रांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी यापुढे राज्यातील शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी आस्थापनांवरील कार्यालयांमध्ये नोकरी देताना भूमीपुत्रांना प्राधान्याने नोकरीत घेण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.
- (६५) राज्यातील वेगवेगळ्या प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नसल्याने विस्थापितांचे होत असलेले हाल, त्यामुळे शासनाच्या विचाराधीन प्रकल्पांसाठी जमिनी देण्याच्या कामाला शेतकऱ्यांचा होत असलेला विरोध, त्याबाबत निर्माण केल्या जाणाऱ्या कायदेशीर अडचणी इत्यादी बाबी विचारात घेता प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करण्यासाठी कालबद्ध धडक कार्यक्रम राबविण्यात यावा, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.

- (६६) राज्यातील पोलीसांना २४ तासांहून अधिक तास काम करावे लागत असल्यामुळे त्यांच्यावर दिवसेंदिवस कामाचा ताण वाढणे, तसेच पुरेशी शासकीय निवासस्थाने उपलब्ध नसल्यामुळे अनेक पोलीसांना भाड्याच्याच घरात राहावे लागत असणे, शासकीय निवासस्थानांची अत्यंत दुरवस्था असणे, कामाचा ताण, गृहनिर्माणाचा प्रश्न, यामुळे पोलीसांमध्ये निर्माण होत असलेले तणावाचे व नैराश्याचे वातावरण, परिणामी त्यांच्यावर मानसिक ताण वाढत असून त्यांच्यात आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असणे, पोलीसांच्या कार्यक्षमतेचा सर्वंकष विचार होऊन त्यांच्या कामाचे तास, एक साप्ताहिक सुट्टी, निवासस्थाने इत्यादी मुलभूत समस्यांबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्यादृष्टीने शासनाने ठोस उपाययोजना करावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.
- (६७) राज्यातील विनाअनुदान तत्वावर मान्यता देऊन सुरू करण्यात आलेल्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अनुदानाअभावी प्रयोगशाळा, ग्रंथालये व इतर शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर होणारा विपरीत परिणाम विचारात घेता विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या राज्यातील सर्व माध्यमिक शाळांना चालू शैक्षणिक वर्षापासून १०० टक्के अनुदान देण्यात यावे, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.

श्री. आनंदराव पाटील, वि.प.स. यांचे ठराव क्रमांक ६८, ६९, ७०, ७१ व ७२

- (६८) राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांचे वाढते प्रमाण, नोकरी व रोजगाराअभावी त्यांच्यात निर्माण झालेले वैफल्य, शासनाने बंद केलेला सुशिक्षित बेरोजगार भत्ता, रोजगाराच्या भाग भांडवलासाठी बँकांसारख्या आर्थिक संस्थांकडून येणाऱ्या अडचणी, या बाबी विचारात घेता बेरोजगारांच्या समस्या सोडविण्यासाठी व गरीब कुटुंबातील व्यक्तिला रोजगार मिळण्याच्या दृष्टीने एक सक्षम व स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्यात यावी व सुशिक्षित बेरोजगारांना पुन्हा सुशिक्षित बेरोजगार भत्ता सुरू करावा, तसेच रोजगारासाठी भागभांडवलाची सोय करावी व बंदी घालण्यात आलेली नोकर भरती पुन्हा सुरू करावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.
- (६९) महाराष्ट्र राज्य हे प्रगतीशील राज्य असून राज्यातील शेतकरी व शेतमजूर उत्पादन वाढवून मेहनतीने व कष्टाने घाम गाळून शेतीची मशागत करतो व राज्याच्या विकासात हातभार लावून राज्याला प्रथम क्रमांकावर आणतो. परंतु राज्यात अवकाळी पाऊस, दुष्काळ व नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे व त्यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. म्हणून राज्यातील शेतकऱ्यांना किमान रु.२०००/- प्रती महिना पेन्शन देण्याची योजना सुरू करावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.
- (७०) राज्यातील सर्व न्यायालयांचे कामकाज १०० टक्के मराठी भाषेतून होणाऱ्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी, अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे.
- (७१) राज्यातील ऊसतोड कामगार ऊस तोडणीसाठी वर्षातील ८ महिने घराबाहेर राहत असल्यामुळे व त्यांच्यासोबत त्यांचे संपूर्ण कुटुंबही ऊस तोडणीसाठी स्थलांतरित होत असल्यामुळे त्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत असणे, या ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यात ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी निवासी शाळा सुरू करण्याची आवश्यकता, ऊस तोडणी कामगारांच्या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी शासकीय वसतीगृहांमधून मोफत निवासाची व भोजनाची व्यवस्था करावी, तसेच

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या धर्तीवर ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना शाळा, महाविद्यालयांमार्फत शिष्यवृत्ती व शुल्क सवलत देण्यात यावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करित आहे.

- (७२) राज्यातील बहुसंख्य गावांत विशेषतः उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची भासत असलेली भीषण पाणी टंचाई, तसेच विविध कारणांमुळे बंद पडलेल्या अनेक पाणीपुरवठा योजना व त्यांच्या देखभालीत होणारी कुचराई, परिणामी ग्रामीण जनतेचे पिण्याच्या पाण्यासाठी होणारे हाल विचारात घेता पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी शासनाने एक खास कार्यक्रम आखावा व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करित आहे.

श्रीमती हुस्नबानू खलिफे, वि.प.स. यांचे ठराव क्रमांक ७३, ७४, ७६ व ७७

- (७३) राज्यात महिला व मुलींवर होणारे अत्याचार व त्यांचे होणारे मृत्यू विचारात घेता महिलांवरील अत्याचारांबाबतचे खटले विनाविलंब निकालात काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र फास्ट ट्रॅक न्यायालये स्थापन करण्यात यावीत, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करित आहे.
- (७४) राज्यातील महिला व बालविकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या शेकडो वसतीगृहात निवास करून अध्ययनाचे काम करित असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण, सकस आहार व आरोग्य विषयक सुविधा मिळत नसल्यामुळे त्यांचा शारिरीक व बौद्धिक विकास खुंटत असल्याने ह्या विद्यार्थ्यांना आवश्यक त्या परिपूर्ण सुविधा मिळण्यासाठी शासनाने कालबद्ध कार्यक्रम आखावा, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करित आहे.
- (७६) कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वरकस जमिनी पाण्याखाली आणण्यासाठी तसेच मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने त्याचप्रमाणे शहरीकरणाच्या विकासाच्या दृष्टीने पाण्याची निर्माण होत असलेली समस्या सोडविण्यासाठी कोयना धरणाचे वीज निर्मितीनंतर वशिष्ठ नदीच्या (ता.चिपळूण, जि.रत्नागिरी) पात्रातून वाया जाणारे पाणी कोकणातील जिल्ह्यांना तसेच मुंबईसह ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिकांच्या पाण्याची समस्या/दुष्काळी समस्या दूर करण्याच्या दृष्टीने शासनाने चिपळूण तालुक्यातील वशिष्ठ नदीतील पाणी परशुराम घाटाच्या पायथ्यापासून उचलून निसर्गाच्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीने (लिफ्टिंग) पूर्ण कोकण विभागाला पुरविण्याकरीता एक खास कालबद्ध कार्यक्रम आखून त्याची त्वरेने युध्दपातळीवर अंमलबजावणी करावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करित आहे.
- (७७) राज्यात विशेषतः ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग या जिल्ह्यांच्या किनारपट्टीवरील अनेक गावांच्या संरक्षणासाठी हजारो किलोमीटर लांबीचे बांधण्यात आलेले धूप प्रतिबंधक बांधारे दरवर्षी अनेक वेळा फुटल्यामुळे समुद्राचे खारे पाणी शेतजमिनीत शिरून शेतीच्या मालमत्तेचे, झाडांचे व शेतीचे सतत होणारे नुकसान, दिवसेंदिवस समुद्राच्या आक्रमणांची वाढती तीव्रता व परिणामी लोकांच्या मालमत्तेचे मोठया प्रमाणात होत असलेले नुकसान लक्षात घेता समुद्राच्या वाढत्या अतिक्रमणाचा गंभीर स्वरूपाचा धोका निर्माण होऊ नये यासाठी शासनाने या पाचही जिल्ह्यांच्या गावांच्या संरक्षणासाठी नियोजनबद्ध व कालबद्ध कार्यक्रम आखून त्याची त्वरीत अंमलबजावणी करावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करित आहे.

श्री. सुभाष झांबड, वि.प.स. यांचे ठराव क्रमांक ७८, ७९, ८०, ८१ व ८२

- (७८) राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई तसेच सेवायोजन कार्यालयात नाव नोंदणी करूनही सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी प्राप्त न होणे, सेवायोजन कार्यालयाकडून सन १९८५ पासून नोकरीसाठी मुलाखत पत्र न मिळणे, परिणामी बेरोजगारांना चरितार्थासाठी कोणतेही साधन उपलब्ध न झाल्याने चरितार्थ चालविणे जिकरीचे होणे, म्हणून पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील ३ वर्षात नोकरी न मिळालेल्या बेरोजगारांना आर्थिक मदत म्हणून प्रतिमहा रुपये १५००/- बेकारी भत्ता देण्यात यावा, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.
- (७९) राज्यातील महिला व बालविकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या शेकडो वसतीगृहात निवास करून अध्ययनाचे काम करीत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण, सकस आहार व आरोग्य विषयक सुविधा मिळत नसल्यामुळे त्यांचा शारिरीक व बौद्धिक विकास खुंटत असल्याने ह्या विद्यार्थ्यांना आवश्यक त्या परिपूर्ण सुविधा मिळण्यासाठी शासनाने कालबद्ध कार्यक्रम आखावा, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.
- (८०) विदर्भातील हातमाग विणकरांच्या जटील बनत चाललेल्या विविध समस्या, तसेच त्यांची आर्थिक दुरवस्था व ते जगत असलेले हलाखीचे जीवन यात सुधारणा होण्याच्या दृष्टीने शासनाने आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.
- (८१) राज्यातील मराठवाडा व विदर्भ तुलनात्मकदृष्ट्या मागासलेले विभाग असल्याने त्यांच्या विकासाच्या दृष्टीने परळी-बीड-नगर, नांदेड-किनवट-यवतमाळ-नागपूर, सोलापूर-उस्मानाबाद-बीड-औरंगाबाद-जळगांव या नवीन रेल्वे मार्गाच्या कामाचा सर्व्हे करून त्वरित मंजूर करून घेण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आग्रह धरावा, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.
- (८२) राष्ट्रीय स्तरावर भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा व तत्सम विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इतर राज्याच्या तुलनेत या राज्यातील विद्यार्थ्यांचे अत्यल्प प्रमाण लक्षात घेता हे प्रमाण वाढविण्यासाठी व उमेदवारांची अद्ययावत व योग्य पध्दतीने पूर्वतयारी करून घेण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे.

प्रा. जोगेन्द्र कवाडे, वि.प.स. यांचे ठराव क्रमांक ८३, ८४, ८५, ८६ व ८७

- (८३) राज्यातील महिला व बालविकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या शेकडो वसतीगृहात निवास करून अध्ययनाचे काम करीत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण, सकस आहार व आरोग्य विषयक सुविधा मिळत नसल्यामुळे त्यांचा शारिरीक व बौद्धिक विकास खुंटत असल्याने ह्या विद्यार्थ्यांना आवश्यक त्या परिपूर्ण सुविधा मिळण्यासाठी शासनाने कालबद्ध कार्यक्रम आखावा, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.

- (८४) राज्यातील बहुसंख्य गावात विशेषतः उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची भासत असलेली भीषण पाणीटंचाई, तसेच विविध कारणांमुळे बंद पडलेल्या अनेक पाणीपुरवठा योजना व त्यांच्या देखभालीत होणारी अक्षम्य कुचराई, परिणामी ग्रामीण जनतेचे पिण्याच्या पाण्यासाठी होणारे हाल विचारात घेता पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी शासनाने एक खास कार्यक्रम आखावा व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.
- (८५) राज्यात विशेषतः विदर्भातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असून, त्यात काही उद्योजकांनी जागा खरेदी करून तेथे कोणताही उद्योग सुरू न करणे, नागपूर विभागात २६८७ उद्योग सुरू असून त्यातून केवळ ०.७१ हजार एवढाच रोजगार उपलब्ध होणे, अमरावती विभागात १५८९ उद्योग सुरू असून त्यातून केवळ ०.१९ हजार रोजगार उपलब्ध होणे, बुटीबोरी (नागपूर विभाग) या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत १९९९ पासून नवीन उद्योग येणे बंद होणे, तसेच बुटीबोरी येथील निवासी भूखंडाची एकूण ५३,५३६ चौ.मीटर जागेची अतिरिक्त मागणी माहे एप्रिल, २०११ ला प्रस्ताव पाठवूनही परवानगी न मिळणे, वर्धा एम.आय.डी.सी.तील ५० टक्के जागेत उद्योजकांनी जागा घेऊनही १० टक्के उद्योग अद्याप सुरू न होणे, ३ टक्के उद्योजकांनी केवळ निवासी बंगले बांधून जागेचा केलेला गैरव्यवहार, परिणामी बेरोजगारांना रोजगार मिळेल हा शासनाचा उद्देश सफल न होणे, या सर्व बाबींचा आढावा घेऊन यावर कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.
- (८६) शासनातर्फे राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयांमार्फत स्कॉलरशिप व शुल्क सवलत दिली जाते त्याच धर्तीवर राज्यातील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील पाल्यांना शाळा वा महाविद्यालयांमार्फत स्कॉलरशिप व शुल्क सवलत देण्यात यावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.
- (८७) राष्ट्रीय स्तरावर भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा व तत्सम विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत या राज्यातील विद्यार्थ्यांचे अल्प प्रमाण लक्षात घेता हे प्रमाण वाढविण्यासाठी व उमेदवारांची अद्ययावत व योग्य पध्दतीने पूर्वतयारी करून घेण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.

अॅड. निरंजन डावखरे, वि.प.स. यांचे ठराव क्रमांक ८८, ८९, ९०, ९१ व ९२

- (८८) राष्ट्रीय स्तरावर भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा व तत्सम विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत या राज्यातील विद्यार्थ्यांचे अल्प प्रमाण लक्षात घेता, हे प्रमाण वाढविण्यासाठी व उमेदवारांची अद्ययावत व योग्य पध्दतीने पूर्वतयारी करून घेण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.
- (८९) भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३७१ (२) अन्वये राज्यातील मराठवाडा, विदर्भ व उर्वरित महाराष्ट्रासाठी यापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या वैधानिक विकास महामंडळाच्या धर्तीवर कोकण प्रदेशासाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आग्रही भूमिका घ्यावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.

- (९०) ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामांसाठी वारंवार मुंबईला यावे लागत असणे, तसेच त्या भागात असलेली आदिवासी लोकसंख्या आणि डोंगराळ व दुर्गम भाग विचारात घेता या जिल्ह्यांकरीता म्हणजे कोकण विभागासाठी एक स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यात यावे, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.
- (९१) थोर समाजसुधारक व स्त्री शिक्षण चळवळीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या दोन समाजप्रबोधकांना भारतरत्न पुरस्कार (मरणोत्तर) प्रदान करण्यात यावा, अशी शिफारस राज्य शासनाने केंद्र शासनाकडे करावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.
- (९२) राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांचे वाढते प्रमाण, नोकरी व रोजगाराअभावी त्यांच्यात निर्माण झालेले वैफल्य, शासनाने बंद केलेला सुशिक्षित बेरोजगार भत्ता, रोजगाराच्या भाग भांडवलासाठी बँकासारख्या आर्थिक संस्थांकडून येणाऱ्या अडचणी, या बाबी विचारात घेता बेरोजगारांच्या समस्या सोडविण्यासाठी व गरीब कुटुंबातील व्यक्तींना रोजगार मिळविण्याच्यादृष्टीने एक सक्षम व स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्यात यावी व सुशिक्षित बेरोजगारांना पुन्हा सुशिक्षित बेरोजगार भत्ता सुरु करावा, तसेच रोजगारासाठी भाग भांडवलाची सोय करावी व बंदी घालण्यात आलेली नोकर भरती पुन्हा सुरु करावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.

श्री. सुनिल तटकरे, वि.प.स. यांचे ठराव क्रमांक ९३, ९४, ९५, ९६ व ९७

- (९३) कोकणातील भूभागांपैकी सुमारे ५३.४५ टक्के पडीक असलेल्या जमिनीत आंबा, काजू, सुपारी, कोकम, नारळ इ.फळांची लागवड आणि साग, शिसम, ऐन, किंजळ, खैर इ. वृक्षांच्या वनराईची पध्दतशीर लागवड करण्याच्या दृष्टीने धडक कार्यक्रम हाती घेऊन या कार्यक्रमासाठी आर्थिक तरतूद व अन्य उपाययोजना करण्यात यावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.
- (९४) नापिकी, अतिवृष्टी, जलप्रकोप, दुबार पेरणी, तिबार पेरणी, ओला व कोरडा दुष्काळ इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे क्षतीग्रस्त झालेले शेतकरी पीक विमा नुकसान भरपाई पासून आणेवारी व उंबरठा उत्पादनाच्या जाचक निकषामुळे वंचित रहात असणे, याला शंभर वर्ष जुने ब्रिटीशकालीन आणेवारी व उंबरठा काढण्याचे निकष कारणीभूत असल्याने त्यात बदल करून सुधारित आणेवारी व उंबरठा काढण्याचे निकष तयार करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आग्रही भूमिका घ्यावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.
- (९५) कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती संख्या विचारात घेता कोकणात रेल्वे मार्ग दुपदरी (सेकंड ट्रॅक) करावा, तसेच या रेल्वे मार्गावरील प्रत्येक रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी पत्र्याची कायमस्वरूपी शेड उभारण्यात यावी, तसेच महिला प्रवाशांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता तेथे सुलभ शौचालय व अन्य अत्यावश्यक सोयीसुविधा उपलब्ध करण्याकरिता राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आग्रह धरावा, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.
- (९६) कोकणातील आंबा, काजू इत्यादी पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे फार मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान लक्षात घेता अन्नधान्य, गळीतधान्य, तेलबिया इत्यादी पिकांसाठी केंद्र शासनामार्फत पुरस्कृत करण्यात आलेली सर्वकष पीक विमा योजना ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग या जिल्ह्यांतील आंबा, काजू इत्यादी फळपिकांना लागू करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आग्रह धरावा, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.

(९७) राज्यातील शेतकऱ्यांना शेती व्यवसायासाठी लागणारी रासायनिक खते, अवजारे, किटकनाशके यांच्या किंमतींमध्ये सतत होणारी वाढ, तसेच शेतकऱ्यांना शेतीमालाचे न परवडणारे भाव विचारात घेता, उत्पादक खर्चावर आधारित असे शेतीमालाचे भाव शेतकऱ्यांना मिळण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आग्रही भूमिका घ्यावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.

श्री. सतिश चव्हाण, वि.प.स. यांचे ठराव क्रमांक ९८, ९९, १०० व १०१

(९८) राज्यातील ग्रामीण भागातील जिल्हापरिषद शाळांची झालेली दयनीय अवस्था विचारात घेऊन शाळांसाठी कंपाउंड वॉल, पाण्याची सुविधा, मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, वृक्षारोपण यासाठी महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदांना आवश्यक तो विशेष निधी देण्याच्या दृष्टीने कारवाई करावी, अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे.

(९९) राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई तसेच सेवायोजन कार्यालयात नाव नोंदणी करूनही सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी प्राप्त न होणे, सेवायोजन कार्यालयांकडून सन १९८५ पासून नोकरीसाठी मुलाखत पत्र न देण्यात येणे, परिणामी बेरोजगारांना चरितार्थासाठी कोणतेही साधन उपलब्ध न झाल्याने चरितार्थ चालविणे जिकरीचे झालेले असणे, म्हणून पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील ३ वर्षात नोकरी न मिळालेल्या बेरोजगारांना आर्थिक मदत म्हणून प्रतिमाह रुपये १५००/- बेकारभत्ता देण्यात यावा, अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे.

(१००) राज्यातील खेळांडूंची राष्ट्रीय स्तरावर होत असलेली पिछेहाट लक्षात घेता क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास होण्याकरिता व दर्जेदार खेळाडू तयार करण्यासाठी तालुकास्तरावर क्रीडा प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात यावीत व त्यासाठी प्रशिक्षित मार्गदर्शक नेमण्यात यावेत व अशा केंद्रांवर अद्ययावत साहित्य व आर्थिक साहित्य देण्यात यावे, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.

(१०१) राष्ट्रीय स्तरावर भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा व तत्सम विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इतर राज्याच्या तुलनेत या राज्यातील विद्यार्थ्यांचे अत्यल्प प्रमाण लक्षात घेता हे प्रमाण वाढविण्यासाठी व उमेदवारांची अद्ययावत व योग्य पध्दतीने पूर्वतयारी करून घेण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे.

श्री. आनंद ठाकूर, वि.प.स. यांचे ठराव क्रमांक १०२, १०३ व १०४

(१०२) पालघर जिल्ह्यात तसेच डहाणू, जव्हार या भागात इयत्ता १२ वी नंतर पदवी, पदव्युत्तर शिक्षणाची सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी होत असलेली परवड, ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल, इंजिनियरिंग, लॉ, आयटीआयसाठी प्रवेश घेण्याची इच्छा आहे त्यांना पालघर, मुंबई या ठिकाणी जावे लागणे, परिणामी स्थानिक विद्यार्थ्यांचे होणारे हाल विचारात घेता, उक्त तालुक्यातील विद्यार्थ्यांची परवड थांबविण्यासाठी या तालुक्यांच्या ठिकाणी उच्च महाविद्यालय, इंजिनियरिंग, फार्मसी, नर्सिंग, सर्वेअर, वैद्यकीय, कायदे यासंदर्भातील महाविद्यालये स्थापन होण्यासाठी राज्य शासनाने काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता, अशी शिफारस ही विधानपरिषद

शासनास करीत आहे.

- (१०३) पालघर जिल्ह्यातील विशेषतः वसई, नालासोपारा, विरार, बोईसर, वाणगांव, डहाणू ही शहरे एका बाजूने डोंगर व दुसऱ्या बाजूने समुद्रखाडी यामध्ये वसलेली असून, शहरातील नागरिकरणाचा प्रचंड वेग लक्षात घेता मुलभूत सोईसुविधांवर पडत असलेला प्रचंड ताण, या शहरांचा विकास नियोजनबद्ध होण्यासाठी लागणारा कोट्यावधी रुपयांचा निधी, या परिसराला मुलभूत सुविधा मिळाव्यात व शहरांचा सर्वांगण विकास करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळण्याची नितांत आवश्यकता, विकासाच्या कामांची कालमर्यादा निश्चित करून ही शहरे उच्च दर्जाची व्हावीत या दृष्टीने शासनाने योग्य ती पावले उचलावीत, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.
- (१०४) पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्राथमिक, माध्यमिक तसेच आदिवासी आश्रम शाळांमधील शिक्षणाचा दिवसेंदिवस खालावत चाललेला दर्जा, अनेक शाळांमध्ये अपूरे शिक्षक वर्ग, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडांगणे, प्रयोग शाळा, संगणक, ग्रंथालय व इतर शैक्षणिक सोईसुविधा उपलब्ध करून देण्याची नितांत आवश्यकता, या प्रकरणी आमूलाग्र सुधारणा करण्यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम आखून त्याची त्वरीत अंमलबजावणी करावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.

श्री. प्रकाश गजभिये, वि.प.स. यांचे ठराव क्रमांक १०७, १०८, १०९, ११० व १११

- (१०७) महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या राज्यभर जिल्हास्तरीय वेगवेगळ्या क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक नाट्य, वादविवाद स्पर्धा शासनातर्फे आयोजित केल्या जातात, परंतु ह्या विद्यार्थ्यांना निवासाची व्यवस्था नसल्यामुळे स्पर्धेचे यशस्वी आयोजन होत नाही व विद्यार्थ्यांवर अन्याय होतो, त्यांची गैरसोय टाळण्याकरिता प्रत्येक जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या ठिकाणी शासनातर्फे महात्मा जोतिबा फुले विद्यार्थी भवनाची उभारणी करण्यात यावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.
- (१०८) महाराष्ट्र राज्य हे प्रगतीशील राज्य असून राज्यातील शेतकरी व शेतमजूर उत्पादन वाढवून मेहनतीने व कष्टाने घाम गाळून शेतीची मशागत करतो व राज्याच्या विकासात हातभार लावून राज्याला प्रथम क्रमांकावर आणतो, परंतु राज्यात अवकाळी पाऊस, दुष्काळ व नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे व त्यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे, म्हणून राज्यातील शेतकऱ्यांना किमान रु.२०००/- प्रति महिना पेन्शन देण्याची योजना सुरु करावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.
- (१०९) महाराष्ट्र राज्यातील कायम विनाअनुदान तत्वावरील सन २००१ पूर्वी मान्यता असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयी-सुविधांसाठी महाविद्यालयांना १०० टक्के अनुदान प्रदान करण्यात यावे, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.
- (११०) राज्यात महिला व बालकल्याण विभागातर्फे बालवाड्या चालविल्या जाणे, ह्या बालवाड्या भाड्याच्या खोलीत सुरु असल्याने त्याठिकाणी व्यवस्थित बसण्याची व्यवस्था व वीजेचे कनेक्शन नसणे, तसेच विद्यार्थ्यांना योग्य व पुरेसा सकस आहार मिळत नसणे, या सर्व असुविधांपासून बालवाड्या मुक्त होण्यासाठी शासनाने बालवाड्यांकरिता इमारती बांधाव्यात, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.

(१११) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे “चैत्यभूमी दादर” येथे स्मारक आहे. तसेच डॉ.आंबेडकर यांचे वास्तव्य दादर येथे हिंदू कॉलनीत “राजगृह” येथे होते. त्यांच्या वापरातील काही वस्तू जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. दिनांक १४ एप्रिल व ६ डिसेंबर या दिवशी या महामानवाला अभिवादन करण्यासाठी देशातील लाखो अनुयायी येत असतात. या महामानवाचे नाव चिरंतन स्मरणात रहावे यासाठी दादर रेल्वे स्थानकाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्थानक असे नाव द्यावे अशी त्यांच्या अनुयायी यांची पूर्वीपासून असलेली मागणी अद्यापही मान्य न झाल्यामुळे त्यांच्यात तीव्र असंतोष निर्माण झालेला असणे, अतः दादर रेल्वे स्थानकाला “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” रेल्वेस्थानक असे नाव द्यावे अशी आग्रही भूमिका केंद्र शासनाकडे राज्य शासनाने धरावी, अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे.

श्री. ख्वाजा बेग, वि.प.स. यांचे ठराव क्रमांक ११३, ११४, ११५ व ११६

(११३) राज्यातील अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतीतील विहिरी व विद्युत पंपाचा मोठ्या प्रमाणात राहिलेला अनुशेष, विद्युत कनेक्शन मिळण्याकरिता होणारा विलंब त्यामुळे विद्युत पंपावर घेतलेल्या कर्जाचा वाढत असलेला आर्थिक बोजा, शेतात राबविल्या जाणाऱ्या ऊस पिकांचे पाण्याअभावी होणारे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने व उक्त योजनेची अंमलबजावणी परिणामकारकरित्या करण्यासाठी शासनाने धोरणात्मक कार्यक्रम राबवावा, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.

(११४) राज्यातील शेतकऱ्यांना शेती व्यवसायासाठी लागणारी रासायनिक खते, अवजारे, किटकनाशके यांच्या किंमतीमध्ये सतत होणारी वाढ, तसेच शेतकऱ्यांना शेतीमालाचे न परवडणारे भाव विचारात घेता, उत्पादन खर्चावर आधारित असे शेतीमालाचे भाव शेतकऱ्यांना मिळण्याच्यादृष्टीने राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आग्रही भूमिका घ्यावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.

(११५) विदर्भात नापिकी, अतिवृष्टी, जलप्रकोप, दुबार पेरणी, तिबार पेरणी, ओला व कोरडा दुष्काळ असे असूनही पिक विमा नुकसान भरपाईपासून आणेवारी व उंबरठा उत्पन्नाच्या जाचक निकषामुळे शेतकरी वंचित राहत असणे, याला शंभर वर्षे जुने ब्रिटीशकालीन आणेवारी व उंबरठा काढण्याचे निकष कारणीभूत असल्याने त्यात बदल करून सुधारित आणेवारी व उंबरठा काढण्याचे निकष तयार करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आग्रही भूमिका घ्यावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.

(११६) पावसाळ्यातील पाण्याची अनियमितता, निसर्गाचा लहरीपणा, त्यामुळे निर्माण होणारी भीषण पाणीटंचाई, परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी सुध्दा होणारी भटकंती ही अतिशय गंभीर बाब झाली असून त्यावर जलतज्ञांच्या मार्गदर्शनातून वेगवेगळ्या उपाययोजना करणे, उदा.रेन वॉटर हार्वेस्टिंग, परंतु याबद्दलची अंमलबजावणी होत नसणे, महाराष्ट्रातील सर्व शासकीय इमारतींच्या छतावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे एकत्रीकरण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) करून त्याचे इमारतीच्या आवारातील जमिनीत पाण्याच्या स्रोताजवळ पुर्नभरण केल्यामुळे जलस्रोत रिचार्ज होऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी कठोर निर्देश देण्यात यावेत, नवीन इमारतींचे बांधकाम करताना देखील रेन वॉटर हार्वेस्टिंगकरीता नियोजन केल्यावरच संबंधीत स्थानिक प्राधिकारी संस्थांना बांधकाम परवाना द्यावा, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.

श्री. रामराव वडकुते, वि.प.स. यांचे ठराव क्रमांक ११७, ११८, ११९, १२० व १२१

- (११७) दारिद्र्य रेषेखालील कुटूंबाची यादी तयार करताना राज्यात अनेक कुटूंबाचे सर्वेक्षण न होणे, त्यामुळे खरोखरच दारिद्र्यरेषेखाली असणाऱ्या कुटूंबांना पिवळ्या रंगाच्या शिधापत्रिकांपासून वंचित रहावे लागणे, शासनाच्यावतीने रुपये १५,०००/- वार्षिक उत्पन्न मर्यादा ठरविणे, मात्र वाढती महागाई आणि रुपयाचे झालेले अवमूल्यन यामुळे रुपये ५०,०००/- वार्षिक उत्पन्न मर्यादा पात्र धरण्याची गरज निर्माण होणे, यामुळे राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल जनतेला दारिद्र्य रेषेखालील योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे इष्टांक वाढवून घेण्याची मागणी करावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.
- (११८) राज्यातील शेतकऱ्यांना शेती व्यवसायासाठी लागणारी रासायनिक खते, अवजारे, किटकनाशके यांच्या किंमतीमध्ये सतत होणारी वाढ, तसेच शेतकऱ्यांना शेतीमालाचे न परवडणारे भाव विचारात घेता, उत्पादन खर्चावर आधारित असे शेतीमालाचे भाव शेतकऱ्यांना मिळण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आग्रही भूमिका घ्यावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.
- (११९) राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना देखभालीसाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या नळ पाणीपुरवठा योजना निधी अभावी बंद पडतात, व्यवस्थापन नीट होत नाही, त्यामुळे देखभाल व व्यवस्थापन सुरळीत होण्यासाठी शासनाने या सर्व नळ पाणीपुरवठा योजना स्वतंत्र महामंडळाकडे सोपवाव्यात, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.
- (१२०) राज्यात महापूर, दुष्काळ, चक्रीवादळ, गारपीट, भूकंप वगैरे नैसर्गिक संकटांना तोंड देण्यासाठी व बाधित नागरिकांना त्वरेने पुरेसे अर्थसहाय्य करण्यासाठी व आपदग्रस्तांचे पुनर्वसन विनाविलंब होण्याच्यादृष्टीने शासनाने विशेष यंत्रणा निर्माण करावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.
- (१२१) राज्यातील वेगवेगळ्या प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नसल्याने विस्थापितांचे होत असलेले हाल, त्यामुळे शासनाच्या विचाराधीन प्रकल्पांसाठी जमिनी देण्याच्या कामाला शेतकऱ्यांचा होत असलेला विरोध, त्याबाबत निर्माण केल्या जाणाऱ्या कायदेशीर अडचणी इ.बाबी विचारात घेता प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करण्यासाठी कालबद्ध धडक कार्यक्रम राबविण्यात यावा, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.

अॅड. राहुल नार्वेकर, वि.प.स. यांचे ठराव क्रमांक १२२, १२३ व १२४

- (१२२) “राज्यातील बहुसंख्य गावात विशेषतः उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची भासत असलेली भीषण पाणी टंचाई, तसेच विविध कारणामुळे बंद पडलेल्या अनेक पाणी पुरवठा योजना व त्यांच्या देखभालीत होणारी कुचराई, परिणामी ग्रामीण जनतेचे पिण्याच्या पाण्यासाठी होणारे हाल विचारात घेता पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी शासनाने एक खास कार्यक्रम आखावा व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.”

- (१२३) राज्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची झालेली दयनीय अवस्था विचारात घेऊन शाळांसाठी कंपाऊंड वॉल, पाण्याची सुविधा, मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, पाठ्यपुस्तके, गणवेश, वृक्षारोपण तसेच खेळासाठी अत्याधुनिक सामुग्री व मैदान यासाठी महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदांना आवश्यक तो विशेष निधी देण्याच्या दृष्टीने शासनाने कार्यवाही करावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करित आहे.
- (१२४) महाराष्ट्र राज्याला ७२० कि.मी.लांबीचा समुद्र किनारा लाभलेला असून तो मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना स्पर्शून जातो, सदर जिल्ह्यातील जनतेचे मासेमारी हे प्रमुख उत्पन्नाचे व जीवीताचे पारंपारिक साधन असताना राज्य शासनाचे मत्स्य विद्यापीठाचे मुख्यालय नागपूर येथे असणे या जिल्ह्यांना सोईचे ठरत नसल्याने मत्स्य विद्यापीठाचे मुख्यालय कोकणात असावे, अशी शिफारस माजी खासदार, डॉ.भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेली आहे. त्या शिफारसीची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करित आहे.

श्री. रविंद्र फाटक, वि.प.स. यांचे ठराव क्रमांक १२५, १२६, १२८ व १२९

- (१२५) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे व रायगड अशा महत्वाच्या कोकण किनारपट्टीवर असलेल्या छोट्या-मोठ्या बंदरांमध्ये साचलेला गाळ, परिणामी मच्छिमार बांधवांचे नुकसान होत असणे, या बंदरांच्या डागडुजीची आणि विकासाची योजना शासनाने हाती न घेणे, जेटीची क्षमता वाढविणे, बंदरावर पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि वेगवेगळी बंदरे वेगवेगळ्या विषयांसाठी निर्यातक्षम बनविण्याची आवश्यकता विचारात घेता या बंदराचा नियोजनबद्ध विकासाचा महत्वाकांक्षी आराखडा सत्वर तयार करावा व त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करित आहे.”
- (१२६) राज्यातील वेगवेगळ्या प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नसल्याने विस्थापितांचे होत असलेले हाल, त्यामुळे शासनाच्या विचाराधीन प्रकल्पांसाठी जमिनी देण्याच्या कामाला शेतकऱ्यांचा होत असलेला विरोध, त्याबाबत निर्माण केल्या जाणाऱ्या कायदेशीर अडचणी इ.बाबी विचारात घेता प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करण्यासाठी कालबद्ध धडक कार्यक्रम राबविण्यात यावा, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करित आहे.
- (१२८) ”राज्यात अनेक ठिकाणी नागरी वस्त्यांमध्ये रासायनिक कारखाने सुरू असणे, सदर रासायनिक कारखान्यांतून नद्यांमध्ये व गटारांमध्ये सोडण्यात येणारी विषारी द्रव्ये व वायू यामुळे आसपास राहणाऱ्या रहिवाश्यांना त्याचा होणारा त्रास, रासायनिक कारखान्यांनी प्रदुषण नियंत्रण करणारी यंत्रसामुग्री न बसविणे, आसपासच्या भागात पसरलेले साथीचे रोग व रहिवाश्यांच्या जीवितास निर्माण झालेला धोका, सदर रासायनिक कारखाने नागरी वस्त्यांपासून दूर नेण्याची तसेच प्रदुषण नियंत्रण न करणाऱ्या कारखान्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची आवश्यकता, यावर सर्वकष व प्रभावीशाली कायदा तयार करण्यासाठी ही विधानपरिषद शासनास शिफारस करित आहे.
- (१२९) राज्यातील विशेषतः मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर, वसई-विरार, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण-डॉंबिवली, नवी मुंबई इत्यादि महानगरपालिकेच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस होत असलेली प्रचंड वाढ, परिसराचे झपाटयाने होत असलेले नागरीकरण, त्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची निर्माण झालेली गंभीर समस्या, परिसरामध्ये निर्माण होणाऱ्या

हजारो टन कच-यावर योग्य प्रकिया केली जात नसल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत असलेला विपरित परिणाम, कच-याच्या समस्येमुळे नागरिकांकडून केली जात असलेली तीव्र आंदोलने, याप्रकरणी वेळीच उपाययोजना न केल्यास समाजामध्ये प्रचंड असंतोष पसरण्याची निर्माण झालेली परिस्थिती इत्यादी बाबींना आळा घालण्यासाठी व कच-याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी राज्य पातळीवर स्वतंत्र कचरा व्यवस्थापन महामंडळ स्थापन करण्यात यावे, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.”

श्री. अनिल भोसले, वि.प.स. यांचे ठराव क्रमांक १३०, १३१, १३२, १३३ व १३४

- (१३०) “राज्यातील शेतकऱ्यांना शेती व्यवसायासाठी लागणारी रासायनिक खते, अवजारे, किटकनाशके यांच्या किंमतीमध्ये सतत होणारी वाढ, अल्प प्रमाणातील महागडे मजूरवर्ग, सिंचनासाठीच्या पाणी दरामध्ये सतत होणारी वाढ, सवलतीच्या दरात शेतीपंपास वीजपुरवठा न मिळणे, जनावरांच्या तुलनेत शेतीकामात यंत्राचा वापर वाढल्याने शेती सामुग्रीतील अवाढव्य वाढ, नैसर्गिक व जैविक शेती उत्पादन प्रयोगास पुरेसे संरक्षण विचारात न घेणे, ह्या सर्व बाबी विचारात घेता उत्पादन खर्चावर आधारित असे शेतीमालाचे भाव ठरविण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आग्रही भूमिका घ्यावी, अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे.”
- (१३१) “राज्यातील बहुसंख्य गावात विशेषतः उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची भासत असलेली भीषण पाणी टंचाई, तसेच विविध कारणांमुळे बंद पडलेल्या अनेक पाणीपुरवठा योजना व त्यांच्या देखभालीत होणारी कुचराई, परिणामी ग्रामीण जनतेचे पिण्याच्या पाण्यासाठी होणारे हाल विचारात घेता पाणी टंचाई कायमस्वरूपी कमी करण्यासाठी शासनाने एक खास कार्यक्रम आखावा व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे.”
- (१३२) “राज्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची झालेली दयनीय अवस्था विचारात घेऊन शाळांसाठी कंपाऊंड वॉल, पाण्याची सुविधा, मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, वृक्षारोपण यासाठी महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदांना आवश्यक तो विशेष निधी देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे.”
- (१३३) “ राज्यातील राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात होत असलेले अपघात, अपघातस्थळी अपघातग्रस्तांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालय नसणे, या अपघातग्रस्तांवर उपचार करण्यासाठी राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून लहान-लहान उपचार केंद्र सुरु झाल्यास येथे वैद्यकीय अधिकारी, स्टाफ, नर्सस व इतर कर्मचारी यांची नेमणूक केली गेली तर सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळून राज्यातील बेरोजगारी दूर होण्यास मदत होईल तसेच अपघातग्रस्तांना वेळीच उपचार होतील. म्हणून राज्यमार्ग व राष्ट्रीय महामार्गावर ५० कि.मी.अंतरावर प्रत्येक ठिकाणी एक-एक उपचार केंद्र उघडण्यात यावे, अशी शिफारस ही विधान परिषद शासनास करीत आहे.”
- (१३४) “राज्यातील धार्मिक स्थळांच्या व तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविकांची होणारी अफाट गर्दी, परंतु धार्मिक स्थळी व तिर्थक्षेत्राकडे लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांना स्थानिक प्रशासनाकडून योग्य त्या सर्वसामान्य प्राथमिक सोयीसुविधांही उपलब्ध करून दिल्या जात नसणे, परिणामी दर्शनाच्या वेळी चेंगराचेंगरीत शेकडो भाविकांना मृत्यू येणे, यामध्ये अनेक जण गंभीर जखमी होणे, त्यामुळे राज्यातील धार्मिक स्थळांच्या,तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी शासनाने योग्य सुविधांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने तशा योजना आखाव्यात व त्यांची अंमलबजावणी करण्यांत यावी, अशी शिफारस ही विधान

परिषद शासनास करीत आहे..”

श्री. जगन्नाथ शिंदे, वि.प.स. यांचे ठराव क्रमांक १४० व १४१

(१४०) “राज्यातील कोणतीही व्यक्ती उपचारा अभावी जीवानीशी जाता कामा नये, या तत्वानुसार राज्य शासनाने सुरु केलेली १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा रुग्णाला घरून शासकीय रुग्णालयात अथवा शासकीय रुग्णालयातून दुस-या शासकीय रुग्णालयात नेण्यासाठी मर्यादित असल्याने, अनेकदा प्राथमिक गरज लक्षात घेऊन गोर-गरीब रुग्णांना नातेवाईक अथवा जवळच्या व्यक्ती नजीकच्या रुग्णालयात दाखल करत असतात. मात्र नंतर त्या रुग्णालयाचा वाढता खर्च लक्षात घेता अशा रुग्णांना शासकीय रुग्णालयात स्थलांतरित करताना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची सेवा शासकीय नियमानुसार उपलब्ध करून दिली जात नाही. तरी रुग्णांच्या नातेवाईक व रुग्णांची तत्कालीन अवस्था लक्षात घेता प्राथमिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांना किमान शासकीय रुग्णालयात स्थलांतरित करताना १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका शासनाने यापुढील काळात उपलब्ध करून देण्यात यावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करत आहे.”

(१४१) “गतवर्षाच्या दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता, चालू वर्षी झालेला चांगला पाऊस व पुढील वर्षभरासाठी राज्यातील पाणीसाठा जतन करण्याची आवश्यकता, राज्यातील जनतेला लागणारे पिण्याचे पाणी, शेतीसाठी लागणारे पाणी, औद्योगिक वसाहती व कारखान्यांना आणि अन्य घटकांना लागणाऱ्या पाण्याचे न्याय्य वाटप होऊन प्रत्येकाला पुरेसे पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने, सुरुवातीपासूनच विभागवार घेतली जाणारी पिके त्या भागातील उपलब्ध पाणीसाठा, लोकसंख्या यांचा विचार करून प्रत्येक घटकाला वर्षभर पाणी कसे पुरेल याबाबत पूर्वनियोजन करून त्याची शासनस्तरावर काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करत आहे.”

डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे, वि.प.स. यांचे ठराव क्रमांक १४३, १४४ व १४५

(१४३) “राज्यात महिला व तरुण मुलींवर होणारे अत्याचार व त्यांचे होणारे मृत्यू विचारात घेता महिलांवरील अत्याचारांबाबतचे खटले विनाविलंब निकालात काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र न्यायालये स्थापन करण्यात यावीत, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.”

(१४४) “राज्यातील समाजकल्याण, आदिवासी विकास विभाग आणि महिला व बालकल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या शेकडो वसतिगृहात निवास करून अध्ययनाचे काम करीत असलेल्या विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण सक्तस आहार व आरोग्यविषयक सुविधा मिळत नसल्यामुळे त्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासावर विपरीत परिणाम होत असल्याने या सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक त्या परिपूर्ण सुविधा मिळण्यासाठी शासनाने कालबद्ध कार्यक्रम तयार करावा, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.”

(१४५) “राज्यातील सर्व धर्मादाय शैक्षणिक संस्थांचे योग्य प्रशासन व नियोजन होणे आवश्यक आहे म्हणून सदर संस्थांचा कारभार पाहण्यासाठी स्वतंत्र शैक्षणिक धर्मादाय आयुक्तालयाची निर्मिती करण्यात यावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.”

तेवीस : सर्वसाधारण सार्वजनिक हितसंबंधाच्या बाबी.

चोवीस : सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आलेली कागदपत्रे (यादी स्वतंत्रपणे वितरीत करण्यात आली आहे.)

विधान भवन,
नागपूर,
दिनांक : ५ डिसेंबर, २०१६.

डॉ.अनंत कळसे,
प्रधान सचिव
महाराष्ट्र विधानपरिषद.